

सदृपता (von सदृप) f. *Gleichförmigkeit, Gleichheit* Ait. Br. 1, 6. 3, 41.  
44. नानाविधि<sup>०</sup> MBn. 13, 2290. पत्ती<sup>०</sup> 3, 14812. किं. निति. 17, 54. र्व.  
प्राति. 6, 14.

सदृपय् (wie eben) *gleich machen in der Form, einen getrennen Abdruck  
bilden: सदृपयितुम्* SARVADARÇANAS. 19, 2.

सदृपवत्सा f. *eine Kuh mit einem Kalbe von gleicher Farbe* आच. ग्रन्त.  
1, 13, 2. काच. 12. 35. चिक्क. ग्रन्त. 5, 5.

सदृपोपमा f. v. 1. für समानोपमा। किवाद 2, 29.

सरेत्सु (३. स + रे०) adj. *mit dem Samen versehen: सरेता श्रुग्याद्येषः*  
TBn. 1, 1, 8, 8. चत. Br. 2, 1, 4, 5. Ait. Br. 1, 3.

सरेफ (२. स + रे०) adj. von इ begleitet र्व. प्राति. 14, 7. 12.

सरेग (२. स + रे०) adj. *krank; davon त्ता f. Kränklichkeit* Spr. (II) 1029.

सरेङ्ग (सरस् + १. श) adj. *in Teichen vorkommend: आविन्द* TARKAS.  
43. — २) n. a) *Lotusblüthe* H. 1162. HALJJ. 3, 57. गापा पुष्करादि zu P.  
5, 2, 135. KUMĀRAS. ६, 27. MĀLAV. 78. SPR. (II) 1750. 2082. WEBER, RĀ-  
MAT. UP. 308. VARĀH. BRH. S. 43, 36. 47. 58, 87. BHĀG. P. 3, 9, 11. ०नाम  
१, 6, 13. ०लिङ्ग n. *eine Menge von Lotusblüthen* किं. zu P. 4, 2, 51. पा-  
एडु<sup>०</sup> चिक. 9, 30. मितेतर<sup>०</sup> ६५. am Ende eines adj. comp. SPR. (II) 5220.  
BHĀG. P. 4, 15, 2. — b) *ein Fuss mit sechs Moren* COLEBR. Misc. Ess. 2,  
152. — Vgl. मक्ता०.

सरेजान्मन् n. *Lotusblüthe* H. 1162.

सरेजिन् (von सरेङ्ग) १) adj. *mit Lotusblüthen versehen. — २) m. N.  
pr. eines Buddha TAK. 1, 1, 14. ein N. Brahman's CKDR. (auch nach  
ÇABDAR.) und Wilson nach derselben Aut. — ३) f. ऋजिनी a) *eine Menge  
von Lotusblüthen, Lotuspflanze, Lotusteich* गापा पुष्करादि zu P. 5, 2,  
135. H. an. 4, 201. sg. MED. n. 219. RATNAM. 84. — b) ungenau für उ-  
रेङ्ग *Lotusblüthe* H. an. MED. SPR. (II) 3153. 5288. SIB. D. 308, 18. —  
Vgl. वन०.*

सरेझीय (von सरेङ्ग) ज्यति *einer Lotusblüthe gleichen* Z. d. d. m. G. 27, 61.  
सरेत्सव (सरस् + उत्सव) m. = सारस *der indische Kranich* ÇABDAR.  
im CKDR.

सरेखिन्दु m. Bez. *eines best. Gesanges* (गीतका) JÄÉN. 3, 113.

सरेहरुक् n. *Lotusblüthe* H. 1162.

सरेहरुक् n. dass. H. 1162. HALJJ. 3, 57. AUSH. 109 (= रत्नकमल). गापा  
पुष्करादि zu P. 5, 2, 135. VARĀH. BRH. S. 19, 16. KATHĀS. 25, 248. LA. (III)  
90, 4. DHŪTAS. 73, 15. BHĀG. P. 1, 15, 28. 2, 8, 5. 3, 11, 35. 5, 18, 21. 9, 14,  
2. सरेहरुक्ती UTTARĀ. 17, 11 (24, 1). am Ende eines adj. comp. f. शा  
KATHĀS. 120, 118. — Vgl. रक्त०.

सरेहरुक्तश्च m. N. pr. eines Mannes TĀRĀN. 188. 193.

सरेहरुक्तासन (सरेहरुक् + १. शा०) adj. *auf einer Lotusblüthe sitzend;  
m. ein N. Brahman's H. 212.*

सरेहरुक्तिणी (von सरेहरुक्) f. *eine Menge von Lotusblüthen, Lotus-  
pflanze, Lotusteich* गापा पुष्करादि zu P. 5, 2, 135. H. an. 4, 202. KIR. 4, 34.

सरेवर (सरस् + ४. वा०) n. *ein prächtiger Teich, — See* ÇABDAR im  
CKDR. (masc. !). SPR. (II) 2502. 5078. 6762 (n.). KATHĀS. 46, 87. 86, 242.  
MĀRK. P. 56, 6. 8. VERZ. D. OXF. H. 149, 6, 11. BHĀG. P. 8, 24, 21 (n.). PĀ-  
KĀS. 1, 3, 7. 65. VERZ. IN LA. (III) 5, 2. 7, 14.

सरेष (२. स + रोष) adj. (f. शा०) *erzürnt, zornig* HARIV. 4627. CH. 9,

83. MĀRK. P. 77, 3. ein Löwe Z. d. d. m. G. 27, 96. पश्च R. 4, 7, 22.  
०म् adv. R. 1, 55, 26. 59, 16. 2, 109, 26. ÇAK. 14, 6. 16, 6. 68, 22. 70, 14.  
94, 1. VIKR. 55, 7.

सर्क m. = वायु, मनस् und प्राणापति UKĀDIV. im SAṂSKRITAS. nach  
CKDR. — IND. ST. 3, 267.

.सर्त (२. स + रहना) adj. (f. शा०) *mit dem Sternbild verbunden* WEBER,  
KRISHNA. 228.

सर्ग (von ३. सर्दि) m. (n. MBn. 12, 11567). am Ende eines adj. comp.  
f. शा० BHĀG. P. 7, 6, 23. १) Schuss: सर्गेन् न सूष्टे घटधावदर्द्या R. १, 87, 7.  
16, १. 22, १. 7, 87, १. — २) Strahl von Flüssigem, Guss NAIG. 1, १२. श-  
पस्य R. १०, ८९, २. २, ३०, १. ४, ३५, २०. दिवः १, ९७, ३०. १०, २५, १०. des Soma  
१, ६६, १०. ६९, १६. übertragen १, १९०, १. १५२, १. das Hinglessen: सर्गम्-  
पोदिन्द्रै एषाम् stragam fecit १, १८, ११. — ३) Zug, Stoss des Windes R. १.  
1, 169, ७. ३, 29, ११. — ४) das Entlassen, Ausgessen; = निर्मात AK. ३,  
4, ४, २३. = त्याग H. an. 2, 51. वृष्टिं R. ४, 13, ३९. मूत्रपुरीषयोः MBn. 13,  
7567. — ५) das Loslassen des Rennpferdes u. s. w., Rennen: यदिन्द्रै  
सर्गं वर्वतश्चादयेसे मक्षाधनं R. ६, ४६, १२, ४, ३, १२. स सर्गेण शबसा तक्तो  
अत्यैः ६, ३२, ५. — ६) aus dem Stall gelassene Heerde; ein aussiehender  
Haufe, Schwarm: मूरुतमपूर्व्यं गवीं सर्गेन्व त्वये R. ५, ५६, ५. ४, ५१, ८.  
५२, ८. vielleicht auch २३, ६. इत्यवभिभृत्सर्गं so v. a. unter der so gro-  
ßen Schaar von Fürsten RĀGA-TAR. 4, 107. — ७) Schöpfung AK. H. an.  
MED. VAIG. bei MALLIN. zu CH. 19, 38. MAITRUP. 6, 30. M. 1, 29. 80. स-  
र्वस्यास्य तु सर्गस्य गुण्यम् १७. १८. प्रजा० MBn. 3, 12301. 13, 12339. 2254.  
fg. 14, 447. सर्गाय निदघे मनः HARI. 534. R. GOAR. 2, 119, ६. SĀKEJAK.  
21. 24. 46. 52. fg. 66. NILAK. 64. TATTVA. 45. RAGH. 3, 27. KATHĀS. 40,  
94. 45, 186. MĀRK. P. 16, 45. BHĀG. P. 1, 3, 6. 8. 9. 6, 25. 2, 1, 31. 9, 28.  
10, 46. 4, 1, 11. 17, 80. ६, 1, 2, 7, 6, 23. ४, 7, 34. SARVADARÇANAS. 49, १४. 153,  
१२. शा० सर्गात् so v. a. vom Beginn der Schöpfung, vom Anfang der Welt  
RĀGA-TAR. ५, 116. Gegens. प्रलय Vernichtung BHĀG. 14, २. प्रत्यवर्ण RAGH.  
2, 44. संक्षार् KATHĀS. 36, 41. विच्छेद २०, ७०. वृष्य भा० P. ३, ७, २८. नि-  
रोद्ध २, ५, १८. समाप्ताय ७, ७, २६. यस् WEBER, RĀMAT. UP. 341. KRISHNA.०.  
294. die Erhaltung wird an denselben Stellen durch स्थिति, स्थान, पा-  
लन, रक्ता ausgedrückt. Neun Schöpfungen MBn. 12, 11567. MĀRK. P. 47,  
36. BHĀG. P. 3, 10, 14. fgg. VERZ. D. OXF. H. 82, ६, १२. fgg. im Gegens. zu  
प्रतिसर्ग, अनुसर्ग oder विसर्ग so v. a. primäre Schöpfung ४, १५. VERZ.  
D. B. H. NO. 448. 495. IND. ST. 4, 18, ६. मूरुतमात्रिन्द्रियधियो जन्म सर्गं त-  
दात्मतः BHĀG. P. 2, 10, ३. १. ३, ७, २५. १२, ७, ११. H. 252. आत्मं so v. a. der  
eigene Ursprung BHĀG. P. ३, ४, २०. सर्गं so v. a. in der geschaffenen Welt, in  
der Welt BHĀG. 7, 27. देवै एवं गौतमो विष्णु देवै देवमाप्नुवन् MBn. 12, 8612. das  
Erschöpfen, Kind: पञ्चसूक्लं BHĀG. P. ३, ६, ५२. — ८) das angeborene We-  
sen, Natur (स्वभाव, आत्मन्) AK. H. 1376. H. an. MED. VAIG. इक्ष्वैति ते-  
र्तितः सर्गो येषां साम्ये स्थिते मनः BHĀG. ५, १९. — ९) Beschluss, fester  
Vorsatz, — Wille: = निश्चय AK. H. an. MED. VAIG. = उत्साह H. an.  
MED. VAIG. — P. १, ३, ३८. गृहणा शस्त्रं यदि सर्गं दृष्टे ते RAGH. ३, ५१. १४, ४२.  
रूपोक्तसर्ग adj. CH. 19, 38. — १०) Einwilligung (अनुमति) H. an. — ११)  
= मोक् H. an. MED. — १२) etwa Kriegsgeräth (= रथादिनिर्माण NILAK.):  
सर्गाणां चान्वेत्ताम् MBn. 11, 2165. — १३) Kapitel in einem epischen